



Asian Paints Limited
Asian Paints House
6A, Shantinagar
Santacruz (E)
Mumbai 400 055
T : (022) 6218 1000
F : (022) 6218 1111
www.asianpaints.com

APL/SEC/21/2020-21/51

23rd October, 2020

BSE Limited
Corporate Relationship Department
Phiroze Jeejeebhoy Towers,
25th Floor, Dalal Street,
Fort, Mumbai – 400 001
Scrip Code: 500820

The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Plot No. C/1,
Block G, Bandra – Kurla Complex,
Bandra (East),
Mumbai – 400 051
Symbol: ASIANPAINT

Sir(s),

Sub: Compliance under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“Listing Regulations”)

Pursuant to Regulation 30 and other applicable provisions of Listing Regulations, please find enclosed copies of financial results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2020, published in the following newspapers today:

- i. All India English Edition of Economic Times;
- ii. Mumbai edition of The Free Press Journal;
- iii. Mumbai edition of Navshakti; and
- iv. Maharashtra edition of Maharashtra Times.

This is for your information and record.

Thanking you,

Yours truly,

For **ASIAN PAINTS LIMITED**

JEYAMURUGAN
RAMALINGAM
JEYAPANDIYAN

Digitally signed by
JEYAMURUGAN RAMALINGAM
JEYAPANDIYAN
Date: 2020.10.23 18:40:35
+05'30'

R J JEYAMURUGAN
CFO & COMPANY SECRETARY

Encl: A/a

Beating Volatility WWW.ETMARKETS.COM
MUMBAI, FRIDAY, 23 OCTOBER 2020

ONE UP ON LARGE CAPS Nifty Midcap 100 On Verge of a Crucial Breakout

Ram Sahgal@timesgroup.com

Mumbai: The Nifty Midcap 100 index has been outperforming the Nifty over the past few sessions and nearing a crucial breakout level, indicating analysts hope of it outperforming large-caps in the coming sessions. The Midcap 100 has risen 2.5% to 17,711 on Thursday against Nifty's 1.1% at the closing of 17,898 in the five sessions through Thursday. The index is approaching a breakout level of 17,800, which if broken could enable it to test its January high of 18,465, implying a potential 6% return against a 4.5% return on Nifty if it tests its January high of 18,400.

Rohit Srivastava, founder, India-Clara, says he'd rather bet on out-performance by Midcaps to the Nifty which at current levels appears a "safe" bet and likely to test 18,000 before resuming its upward.

Chandan Tataria, analyst at Motilal Oswal, too thinks midcaps could outperform the Nifty if the 17,800 level is "taken out". Midcaps that posted stellar performance in the year-to-date include Aperia Pharma (67%), Adani Enterprises, Jubilant Foodworks and MPSSIS (up 25% each).

₹4,500-CR FROM HZL if passed on to investors could lead to a dividend yield of 26% A Hefty Vedanta Dividend Could Reassure Investors, Boost Stock

Rajesh Mascarenhas
@timesgroup.com

Mumbai: Investors will closely watch the outcome of Vedanta's board meeting on Saturday when the company will consider its first interim dividend after its plan to delist HZL. The company has drawn shareholders' eye for its plan to pass on the dividend of ₹4,500 crore it received from subsidiary Hindustan Zinc (HZL) in May.

If the company shells out the money it received from Hindustan Zinc as dividend, shareholders could receive ₹7.69 per share, implying a yield of 26% — the highest among NSE 500 companies.

Awaiting a Good Payoff

Vedanta's dividend distribution policy (DDP) says normal dividend received from HZL shall be passed on to shareholders in entirety.

Analysts, however, say that the company is unlikely to pass on the entire amount to shareholders under the current circumstances, but a very good dividend is expected.

Minority shareholders expect independent directors to safeguard their as well as company's interest," said Shiram Subramanian, MD, Incovent Research Services, a strategy advisor. "The board must strictly adhere to the terms of the DDP and ensure that the dividend

must be paid to the shareholders, else sanctity of the policy goes away," said Vishal Chandra, analyst, Emkay Global. "A large dividend will boost stock valuation."

Prateek Singh of Credit Suisse said there are no near-term liquidity issues at Vedanta and it has enough surplus to declare dividends. "If any dividend from HZL is marked as a 'special' dividend, the dividend policy doesn't require Vedanta to upstream it to VPL."


The dividend policy also states that in times of stress, dividends may be delayed.



PULSAR 125 CC THE STAR OF Q2 Premium Focus Holds Margins for Bajaj Auto

ET ANALYSIS

Adarsh Shyam@timesgroup.com



ET Intelligence Group: Will analysts upgrade Bajaj Auto? Or will the lack of visibility on three-wheeler sales continue to weigh on the company that leads in short-run, inner-city public transport?

After the September quarter earnings, the odds appear to be shortening in favour of the first outcome. Margins are improving and Bajaj Auto's product mix is becoming decidedly richer, and market share locally is climbing as well.

The introduction of the Pulsar 125cc helped Bajaj acquire 16% market share in the 125cc category and expanded the segment to a quarter of the total motorcycle segment. Domestic motorcycle volume grew 6% to 5.5 lakh units in the quarter. Thanks to the richer product mix in the domestic market, margins locally were at a 16-quarter high. In the last six months, the average monthly domestic volume has been 1.26 lakh units. The street-fared domestic motorcycles declined 13.15% in FY20, followed by a rebound of 30.26% for FY21.

Continued on → Smart Investing

RAISE TARGET PRICES BY 6-22% on better-than-expected performance in Q2 Analysts Stay Bullish On UltraTech

Sanam Mirchandani
@timesgroup.com


Mumbai: Brokers have raised target price on UltraTech Cement by up to 22% after the company posted better-than-expected performance in the September quarter. Antique, JFS, Edelweiss, CLS and Kotak Institutional Equities maintained their buy ratings and raised target prices by 22%. Morgan Stanley maintained overweight and HSBC upgraded the stock to hold from reduce while raising its target price on UltraTech to ₹2,925. Shares of UltraTech Cement ended down 0.4% at ₹4,810 on Wednesday. The stock has gained 18% in the last one month.

After ACI Cement expected earlier, UltraTech Cement went one step further and posted an even bigger beat on expectations and positively surprised on volumes, price and cost," said HSBC. "After robust volume growth in Q2, it is clear that we had

House Views

Instrument	Rating Before Result	Rating After Result	TP Before Result	TP After Result
Antique	Buy	Buy	4,545	4,550
CLS	Buy	Buy	5,000	5,600
Edelweiss	Buy	Buy	4,751	5,378
Hilting	Outperform	Outperform	N/A	5,500
HSBC	Reduce	Hold	3,650	4,600
Macquarie	Outperform	Outperform	4,854	5,362
JFS	Buy	Buy	5,150	5,600
Kotak Inst	Add	Add	4,600	4,900
Morgan Stanley	Overweight	Overweight	4,870	4,970

Fig in ₹



underestimated the pace of demand recovery for the industry and UltraTech Cement's ability to reverse the market share. The stock is likely to bullish on Kotak Institutional Equities said the case-

RETAIL SPENDS REACH 90% OF PRE-COVID LEVELS, SAYS CO SBI Card Posts 46% Drop in Q2 Net as Provisions Spike

Our Bureau

Mumbai: SBI Cards and Payment Services (SBI Card), the credit card arm of the state-owned SBI, reported a 46% drop in net profit for the second quarter ended September to ₹206 crore as provisions on bad loans spiked.

Cards in force increased 16% to 1.10 crore this year versus 9.5 lakh last year. SBI Card said retail spends are climbing to pre-Covid levels. "Retail spends have increased by around 50% compared to the first quarter and is at 90% of pre-Covid," SBI Card said.

Total provisions for NPAs and stressed loans more than doubled to ₹62 crore. SBI Card said in a press release. Gross NPAs spiked sharply to 1.28% from 1.2% in June 2020 as well as higher than the 2.35% reported a year earlier even as the company flagged uncertainties due to the economic disruption caused by the Covid-19 pandemic.

The September quarter saw declining loans as NPAs kept a lid on NPAs. "If the company had classified borrower accounts as NPA after August 31, 2020, the company's proforma Gross NPA would have been

7.46%. Pending disposal of the case, the company as a matter of prudence has, in respect of such accounts made an additional provision as management overlay which is included in the overall provision," SBI Card said in a statement.

SBI Card is allowing customers to restructure outstanding according to RBI guidelines. "As of September 30, 2020, the company has converted balance of ₹61.08 crore into EMI under this scheme and is carrying 10% provision against such balances as per extant RBI circular. The impact of Covid-19 remains uncertain and may be different from what we have estimated as of the date of these financial statements and the company will continue to closely monitor any material changes in financial conditions," SBI Card said in the notes accompanying its financial statements.

Market Trends

Stock Indices	Change
CNX Nifty	11896.45 (+0.35)
S&P Sensex	40558.49 (+0.37)
MSCI INDIA	894.69 (+0.28)
MSCI EM	2675.81 (+0.20)
MSCI BRIC	738.18 (+0.19)
MSCI WORLD	10393 (+0.22)
Nifty50	23474.27 (+0.70)
Hang Seng	24788.13 (+0.13)
Kopec (KOSPI)	2755.05 (+0.67)
Start Times	2528.41 (+0.11)

Oil (₹/bbl)	BOND (₹)
DUAL CRUDE	65.20
ADVANCE CHANGE	0.48
GSC 2050 WELD	5.91
ADVANCE CHANGE	0.00
	Yield@5.79%

GOLD RATE	US (₹/100)	India (₹/100gm)
OPEN	1927.40	51199.00
LAST	1916.30	51062.00
Prev Chg (%)	-0.68	-0.53

DIGITAL BUSINESS footprint key factor; stock could give returns of up to 20% in a year
L&T Infotech to Head Higher On Growth Rate, Return Ratios

Rajesh Mascarenhas@timesgroup.com

Mumbai: L&T Infotech (LTI), which has lately acquired a more prominent digital accent than several of its bigger dangled rivals, could climb as much as a fifth in a year due to larger-order wins, operational efficiency and higher offshore revenues.

Peer Comparison

Stock	1Y Stock Return (%)	3Y Sales CAGR (%)	3Y PAT CAGR (%)	ROE (%)	PE FY22e
ITC	30.21	9.59	7.15	31.88	26.43
Infosys	75.44	9.85	4.95	27.15	23.00
HCL Tech	62.78	14.11	8.73	23.78	37.20
Wipro	35.85	3.50	4.62	17.92	18.04
Tech Mahindra	16.69	8.16	12.76	18.16	15.85
L&T Infotech	89.49	19.72	15.13	29.28	26.16
Oracle Financial	8.39	3.17	7.25	25.42	16.12
Mphasis	47.51	13.33	14.39	21.39	18.17
Midwest	90.39	14.03	14.89	25.96	21.69
Coforge	69.17	14.30	21.08	21.41	25.40

the valuation premium will continue on account of strong and stable growth. LTI has been demonstrating positive EBIT margins increasing by 200 bps sequentially to 19.4%, the highest over the company's listed history.

kul Garg, analyst, Motilal Oswal Financial Services, LTI's September quarter earnings surprised positively with EBIT margins increasing by 200 bps sequentially to 19.4%, the highest over the company's listed history.

Asian Paints Limited
Regd. Office: 6A, Shantinagar, Santacruz (E), Mumbai-400 295
Tel No: (022) 6278 1000 | Fax No: (022) 6278 1111 | Website: www.asianpaints.com
Email: investorrelations@asianpaints.com | CIN: L24230MH1984PLC004508

EXTRACT OF AUDITED STANDALONE AND UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30th SEPTEMBER, 2020

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Six Months Ended		Year Ended
		30.09.2020 Unaudited	30.09.2019 Unaudited	30.09.2020 Audited	30.09.2019 Audited	
1	Total Income from Operations	4,526.71	4,278.04	8,973.27	8,058.20	17,194.09
2	Net Profit for the period (before Exceptional Items)	1,080.10	783.04	1,397.07	3,779.35	3,446.23
3	Net Profit for the period before tax	1,080.10	783.04	1,397.07	3,779.35	3,419.03
4	Net Profit for the period after tax	793.10	710.50	1,044.98	3,442.97	2,659.95
5	Total Comprehensive Income for the period	852.55	803.27	1,042.45	1,461.52	2,704.35
6	Paid-up Equity Share Capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95.92	95.92	95.92
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date					9,357.37
8	Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹) (Not Annualised)	8.27	8.24	10.89	15.04	27.47

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Six Months Ended		Year Ended
		30.09.2020 Unaudited	30.09.2019 Unaudited	30.09.2020 Audited	30.09.2019 Audited	
1	Total Income from Operations	0,300.23	5,090.66	8,272.89	10,130.38	20,211.25
2	Net Profit for the period (before Exceptional Items)	1,145.82	852.25	1,451.28	1,677.49	3,653.98
3	Net Profit for the period before tax	1,145.82	852.25	1,451.28	1,677.49	3,653.98
4	Net Profit for the period after tax	851.80	842.14	1,071.51	1,614.23	2,774.19
5	Total Comprehensive Income for the period	890.52	848.52	1,060.53	1,522.53	2,882.50
6	Paid-up Equity Share Capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95.92	95.92	95.92
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date					10,034.24
8	Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹) (Not Annualised)	8.88	8.58	10.93	15.42	28.20

Refer Note 2
* Includes share of profit of associates.

Notes:
1. The above is an extract of the detailed format of Statement of Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 22nd October, 2020. The full format of the Statement of Standalone and Consolidated Financial Results are available on the Company's website (<http://www.asianpaints.com/investorrelations/financial-results.html>) and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).

2. The Standalone and Consolidated Financial Results, for the quarter and six months ended 30th September, 2020 and 30th September, 2019 have been audited and subjected to limited review respectively, by the auditors. The auditors have expressed an unmodified opinion on the audit and limited review. The Standalone and Consolidated Financial Results, for the year ended 31st March, 2020 have been audited by the auditors. The auditors have expressed an unmodified opinion on the audit and limited review.

FOR AND ON BEHALF OF THE BOARD

Sd/-
AMIT SYNGLE
MANAGING DIRECTOR & CEO
Date : 22nd October, 2020
Place : Mumbai

A Monk Who Trades

Make sure all documents are in place before you make the down payment. I've already made a large payment as cash. The signing is next week. What if you know this is a scam project? I've already paid a huge amount of down payment. I don't wish to do it without checking all documents. It's dangerous.

Why would anybody sell you the price properly if it's such a low price? Because it belongs to a friend. And he has some money urgently. Consider it a gift. I'll be a millionaire!

These are the [] you have a screenshot proof of having made the deposit of such money or collection with the member. Linking towards which account such money or collection has been deposited.

Issued in public interest by Multi Community Exchange Investor Protection Fund

MCX INVESTOR PROTECTION FUND

JENBURKT

Jenburkt Pharmaceuticals Ltd.
Regd. Office: Nimra Apartments,
93, P. Road, Andheri(W), Mumbai-58
Email: investor@jenburkt.com
Tel: 67902833, Fax: 66943127

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, Notice is hereby given that a meeting of the board of directors of the Company will be held at the registered office of the company on Friday, 30th October, 2020, inter-alia, to consider and approve the company's unaudited Financial Results for the quarter and half year ended on 30th September, 2020.

This notice may be accessed at Company's website, viz. www.jenburkt.com or at BSE Ltd's website, viz. www.bseindia.com.

By Order of the Board for Jenburkt Pharmaceuticals Ltd.
Ajaysh R Shah,
Company Secretary
Place: Mumbai
Date: 22nd October, 2020

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given to all whom it may concern, that (1) Mr. Bhagwan Pandik Choudhari & ors. Resident of Village Kanchanaghat, Tal. Kalyan and Dist. Thane, are the owners of property mentioned in the schedule written herein below, who have entrusted development rights in respect of the said property to our client Ms. Ambar Buldoom Mumbai, free from all encumbrances and charges.

All persons having any claims, against or to the under mentioned property or any part thereof, by way of sale, lease, development rights, lien, charge, mortgage, licence, gift, tenancy, assessment, possession, flat booking, inheritance or any other interest of whatsoever nature, are required to make the same known in writing to the undersigned at: **Old Bhandarkar, G.R. Floor, Gururankar Estate, M.G. Road, Mulund (W), Mumbai 80**, within a period of 14 days, from the publication of this Notice. Otherwise the development/ sale transaction in respect of said property shall be completed, without any reference to such claim or claims and the same if any shall be treated as waived.

THE SCHEDULE OF THE PROPERTY
All that piece or parcel of the land, comprising H 34RDP Situate, lying, and being at Village Kanchanaghat, Taluka Kalyan & District Thane, within the limits of Kalyan-Dombivli Municipal Corporation, and in the Registration District Thane and Sub District Kalyan and bearing S.No.102/12 (old S.No.74/2)

Dated this 23rd day of October 2020.
For M/s Patti Gangarkar & Co.,
(MR. P. M. PATIL)
Advocates for Developers

CORRIGENDUM
This has reference to notice published on 18th Oct 2020 in The Free Press Journal of Mr. Thorat Vignesh Sirona a member of 'Uttam Laxana Cooperative Housing Society Limited, 14th Floor, 200/201, Parking Space bearing No. 2356 in Worewadi, Mumbai. It should be changed Parking Space bearing No. 2357. All other details in the said publication remain unchanged.

For: Dinesh Gandhi & Associates
Chartered accountants
Place: Mumbai
Date: 22/10/2020

KVB Karur Vysya Bank
Ground Floor, 954, Gayatri Towers, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi Mumbai, Maharashtra, 400025 Phone No. 24367019
Email: bd@kvbmail.com

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES
E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 9 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, The Karur Vysya Bank Ltd. (the physical possession of which has been taken over by the Authorised Officer of The Karur Vysya Bank Ltd., Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 27/10/2020 for recovery of: **Rs. 20,92,680.88 (Rupees Twenty Lakhs Eight Thousand Eight Hundred Eighty and Eighty Eight Paise Only)** as on 30/09/2020 with interest and expenses thereon from the borrower **Mr. Samadhan Dinkar Chavan FIO (K)** No. 3142/270, Power Building, Nazrampa Compound, Kasarali, Bhandarkar, Thane Dist. Maharashtra-421302, AND **Dr. Abdo Rajaram Mdgurwadkar** (Prop. Mr. Deepak Balkrishna Dhar), Thane Dist. Maharashtra-421302, AND **Rs. 17,62,056.00 (Rupees Seventeen Lakhs Sixty Two Thousand Fifty Six Paise Only)** as on 30/09/2020 with interest and expenses thereon from the borrower **Dr. Abdo Rajaram Mdgurwadkar** A/308, Girga Apartment, Kasarali, Komboodra, Bhandarkar, Thane Dist. Maharashtra-421302, AND **Rs. 1,44,99,000.00 (Rupees One Crore Forty Four Lakhs Ninety Nine Thousand Four Hundred Ninety Nine and 00/100 Paise Only)** as on 31/08/2020 with interest and expenses thereon from the borrower **M/s. Al Nokhba Prop. Mr. Deepak Balkrishna Dhar** Office at Gala No. 117, Street Industrial Estate, Jogeshwari (E), Mumbai - 400060 (Maharashtra), 2. **Mr. Deepak Balkrishna Dhar**, residing at D-704, Vinodan CHS, Sahabga Nagar, Kandivli (W), Mumbai - 400067, Maharashtra and 3. **Mr. Balkrishna Anandram Dhar**, residing at D-704, Vinodan CHS, Sahabga Nagar, Kandivli (W), Mumbai-400067, Maharashtra. Whereas the undersigned has decided to put up for auction of the immovable properties, offers are invited by way of E-Tender for purchase of the following assets as "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", AND "WHATEVER THERE IS" basis.

Sr No	Property Details	Revenue Price	EMD Amount
1	Residential Flat situated on the Second Floor admeasuring area about 80sq.ft. situated at Flat No. 15C and 124D bearing the plot No. 21, CTS No. 3145, 3749, Flat No. 3142 Power Building, Komboodra, Kasarali, Bhandarkar, Thane Dist. Maharashtra-421302 Standing in the name of Mr. Samadhan Dinkar Chavan FIO (K) No. 3142/270, Power Building, Nazrampa Compound, Kasarali, Bhandarkar, Thane Dist. Maharashtra-421302, AND Rs. 2,09,26,808.88 (Rupees Twenty Lakhs Eight Thousand Eight Hundred Eighty and Eighty Eight Paise Only) as on 30/09/2020 with interest and expenses thereon from the borrower Mr. Samadhan Dinkar Chavan FIO (K) No. 3142/270, Power Building, Nazrampa Compound, Kasarali, Bhandarkar, Thane Dist. Maharashtra-421302, AND Dr. Abdo Rajaram Mdgurwadkar A/308, Girga Apartment, Kasarali, Komboodra, Bhandarkar, Thane Dist. Maharashtra-421302, AND Rs. 1,44,99,000.00 (Rupees One Crore Forty Four Lakhs Ninety Nine Thousand Four Hundred Ninety Nine and 00/100 Paise Only) as on 31/08/2020 with interest and expenses thereon from the borrower M/s. Al Nokhba Prop. Mr. Deepak Balkrishna Dhar Office at Gala No. 117, Street Industrial Estate, Jogeshwari (E), Mumbai - 400060 (Maharashtra), 2. Mr. Deepak Balkrishna Dhar, residing at D-704, Vinodan CHS, Sahabga Nagar, Kandivli (W), Mumbai - 400067, Maharashtra and 3. Mr. Balkrishna Anandram Dhar, residing at D-704, Vinodan CHS, Sahabga Nagar, Kandivli (W), Mumbai-400067, Maharashtra.	Rs. 24,00,000	Rs. 2,40,000
2	All that piece and parcel of Office Unit No. 501A admeasuring 2147 sq. ft., situated at Flying Colours, CTS No. 742 and 742/1, 2, 3 & 6, MW No. P1031 (1) (A) (1B) (1C) (2A) (2B) Mulund Check Naka, Mulund West, Mumbai-400080, standing in the name of Mr. Nayan Thakarsah Shah and Mr. Nayan Ashok Bheda	Rs. 2,89,850	Rs. 28,980
3	All that piece and parcel of Office Unit No. 501 B admeasuring 1074 sq. ft. situated at Flying Colours, CTS No. 742 and 742/1, 2, 3 & 6, MW No. P1031 (1) (A) (1B) (1C) (2A) (2B) Mulund Check Naka, Mulund West, Mumbai-400080, standing in the name of Mr. Nayan Thakarsah Shah and Mr. Sachin Manohar Deshmukh	Rs. 1,44,99,000	14,49,900
4	Commercial shop at Gala No. 117, Survey No. 71(P) & 72(P) CTS No. 77, Shreeji Industrial Estate, Subhash road, Jogeshwari (E), Mumbai - 400060 (Maharashtra) 2. Mr. Deepak Balkrishna Dhar (Maharashtra Survey No. 71(P) & 72(P) CTS No. 77 standing in the name of M/s Da Musamam (Partnership Firm)	Rs. 2,07,000.00	Rs. 20,700.00
5	Commercial shop at Gala No. 209, Survey No. 71(P) & 72(P) CTS No. 77, Shreeji Industrial Estate Premises CHSL, Subhash road, Jogeshwari (E), Mumbai - 400060 (Maharashtra) (Maharashtra Survey No. 71(P) & 72(P) CTS No. 77 standing in the name of M/s Da Musamam (Partnership Firm)	Rs. 1,85,000.00	Rs. 18,500.00

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in our Bank's Secured Creditor's website <http://www.kvb.co.in/Property Under Auction> also at the web portal: <https://www.bankfaesi.com> of the service provider, M/s 4 Closure (Contact person Mr. Pratik Kadam, Mobile No. - 8142000725).
Statutory 30 days' Notice under Rule 9(1) and 6(2) of the SARFAESI Act, 2002.
The borrower and guarantors are hereby notified to pay the dues as mentioned along with up to date interest and ancillary expenses before the date of e-Auction, failing which the Schedule property will be auctioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost.

Date: 23/10/2020
Place: Mumbai
Sd/-
Authorized Officer
The Karur Vysya Bank Ltd.,

L&T Infra Debt Fund Limited
(A Subsidiary of L&T Financial Holdings Limited)
Registered Office: Plot No. 177, CTS No. 6970-6971, Vidyannagar Marg
CT Road, Kalina, Santacruz (East), Mumbai 400 098
CIN: L67100MH2013PLC241104, T+91 22 6212 5000, F+91 22 6212 5553
E-mail Id: investor@ltsfunds.com Website: www.ltsf.com

STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020

Sr. No.	Particulars	Half year ended		
		September 30, 2020	September 30, 2019	Year ended March 31, 2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations	452.56	450.11	902.97
2	Net Profit for the period/year (before tax, exceptional and/or extraordinary items)	81.70	118.94	212.98
3	Net Profit for the period/year before tax (after exceptional and/or extraordinary items)	81.70	118.94	212.98
4	Net Profit for the period/year after tax (after exceptional and/or extraordinary items)	58.38	118.94	212.98
5	Total Comprehensive Income for the period/year (comprising Profit/(Loss) for the year (after tax) and other comprehensive income (after tax))	58.60	118.82	212.82
6	Paid up equity share capital	490.18	490.18	490.18
7	Reserves (excluding revaluation reserves)	842.47	689.88	783.87
8	Net Worth	1,331.70	1,179.14	1,274.05
9	Paid up debt capital/outstanding debt	8,670.57	8,125.79	8,574.89
10	Outstanding redeemable preference shares	367.11	200.62	356.17
11	Debt equity ratio	6.51	6.89	6.74
12	Earnings per equity share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations)			
	(i) Basic EPS (₹) ("not annualised")	*1.19	*2.43	4.34
	(ii) Diluted EPS (₹) ("not annualised")	*1.19	*2.43	4.34
13	Capital redemption reserve	-	-	-
14	Debtenture redemption reserve	-	-	-
15	Debt service coverage ratio	NA	NA	NA
16	Interest service coverage ratio	NA	NA	NA

Notes:
1. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on October 21, 2020. The Statutory Auditors of the Company have carried out limited review of the aforesaid results.
2. The above is an extract of detailed format of the six months ended financial results filed with the National Stock Exchange of India Limited and BSE Limited ("Stock Exchanges") under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the six months ended financial results are available on the website of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.ltsf.com.

3. For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchanges and can be accessed on the website of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com.

4. These financial results have been prepared in accordance with the requirement of Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.

5. The Statement referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 is available on the website of the Company i.e. www.ltsf.com.

6. The previous year period figures have been reclassified/ regrouped to conform to the figure of the current period.

For and on behalf of the Board of Directors of
L&T Infra Debt Fund Limited
Sd/-
Dinanath Dubhashi
Chairperson
(DIN: 03545900)

Place: Mumbai
Date: October 21, 2020

INDO THAI SECURITIES LIMITED
CIN : L67120MP1995PLC008959

Regd. Off.: "Capital Tower", 2nd Floor, Plot Nos. 169A-171, PU-4, Scheme No. 54, Indore - 452010 (M.P.)
Tel.: 0731-4255800 | Website: www.indothai.co.in | E mail: indothaigroup@indothai.co.in

Extract of the Detailed Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2020, filed with the Stock Exchanges (Rs. In Lakhs)

S. No.	Particulars	QUARTER ENDED			HALF YEAR ENDED			YEAR ENDED		
		30/09/2020	30/09/2019	30/06/2020	30/09/2020	30/09/2019	31/03/2020	30/09/2020	30/09/2019	31/03/2020
		UN-AUDITED	UN-AUDITED	UN-AUDITED	UN-AUDITED	UN-AUDITED	UN-AUDITED	UN-AUDITED	UN-AUDITED	UN-AUDITED
1	Total income from operations (net)	498.80	259.62	237.01	735.81	443.11	937.24			
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	342.28	17.69	95.22	437.49	(32.74)	(1359.38)			
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	342.28	17.69	95.22	437.49	(32.74)	(1359.38)			
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	377.49	17.99	108.59	486.07	(30.58)	(1083.59)			
5	Total Comprehensive Income for the period	374.78	18.05	105.82	480.59	30.46	1094.66			
6	Reserves (Excluding Revaluation Reserves as per Balance Sheet of Previous Accounting Year)	-	-	-	-	-	3,502.88			
7	Net Profit (+) / Loss (-) after share of profit/ (loss) of associate	370.74	23.03	104.96	475.69	(26.23)	(1095.66)			
8	Equity Share Capital (Numbers)	10,000,000	10,000,000	10,000,000	10,000,000	10,000,000	10,000,000			
9	Earnings Per Share (of 10/- each) (for continuing & discontinued operations)	3.77	0.18	1.09	4.86	(0.31)	(10.84)			

NOTES:
1. The above financial results have been prepared in accordance with the principals laid down in Ind AS 34 - Interim Financial Reporting prescribed under section 133 of Companies Act, 2013 read with rules issued thereunder and the accounting principal generally accepted in India.
2. The above Financial Results is an extract of the detailed format of results for the quarter and half year ended on 30th September, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and half year ended on 30th September, 2020 are available on the website of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) and also on Company's Website www.indothai.co.in
3. The above results were reviewed by the Audit Committee of the Company and thereafter approved by the Board of Directors in their meetings held on 21st October, 2020.
4. Previous periods figures have been regrouped/ rearranged, wherever necessary to confirm to current periods classifications.
5. The figures for quarter ended 30th September, 2020 and 30th September, 2019 represents the balance between unaudited financial results in respect of the half year ended and those published till the first quarter ended of the respective financial year.
6. The COVID-19 Pandemic affected the Businesses worldwide. Complete Lockdown was mandated since 23rd March, 2020, wherein the stock broking services has been declared as an essential services and the Company has operated with minimum permissible staff ever since. The Company does not anticipate any material uncertainties which affects its liquidity position and also ability to continue as a going concern.
7. The Standalone Financial Results of the Company for the 2nd Quarter and half year ended on 30th September, 2020 are available on the Company's Website www.indothai.co.in and on the website of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com). Key Numbers of Standalone Financial Results are as given below:

S. No.	Particulars	QUARTER ENDED			HALF YEAR ENDED			YEAR ENDED		
		30/09/2020	30/09/2019	30/06/2020	30/09/2020	30/09/2019	31/03/2020	30/09/2020	30/09/2019	31/03/2020
		UN-AUDITED	UN-AUDITED	UN-AUDITED	UN-AUDITED	UN-AUDITED	UN-AUDITED	UN-AUDITED	UN-AUDITED	UN-AUDITED
a)	Turnover/ Revenue	505.97	257.42	231.45	737.42	440.91	938.10			
b)	Profit Before Tax	345.54	18.90	100.41	445.95	(25.06)	(1360.52)			
c)	Profit After Tax	379.33	19.80	112.37	491.70	(22.90)	(1089.28)			
d)	Total Comprehensive Income	376.62	19.86	109.61	486.23	(22.78)	(1100.35)			

For & on behalf of the Board of Directors
INDO THAI SECURITIES LIMITED
Sd/-
Dhanpal Doshi
(Managing Director cum CEO)
DIN: 00700492
Place: Indore
Date: 21st October, 2020

asianpaints
Regd. Office: 6A, Shantnagar, Santacruz (E), Mumbai-400 055
Tel. No.: (022) 6218 1000 | Fax No.: (022) 6218 1111 | Website: www.asianpaints.com
Email: investor_relations@asianpaints.com | CIN : L24220MH1945PLC004598

EXTRACT OF AUDITED STANDALONE AND UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30th SEPTEMBER, 2020

Sr. No.	Particulars	STANDALONE				
		Quarter Ended		Six Months Ended		Year Ended
		30.09.2020 Unaudited*	30.09.2019 Audited*	30.09.2020 Unaudited*	30.09.2019 Audited*	31.03.2020 Audited*
1	Total Income from Operations	4,526.71	4,278.04	6,973.27	8,658.20	17,194.09
2	Net Profit for the period (before Exceptional items)	1,060.10	793.04	1,397.07	1,779.35	3,446.23
3	Net Profit for the period before tax	1,060.10	793.04	1,397.07	1,779.35	3,413.03
4	Net Profit for the period after tax	793.10	790.52	1,044.98	1,442.97	2,653.95
5	Total Comprehensive Income for the period	852.55	803.27	1,042.45	1,461.52	2,704.35
6	Paid-up Equity Share Capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95.92	95.92	95.92
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date	-	-	-	-	9,357.37
8	Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹) ("not annualised")	8.27*	8.24*	10.89*	15.04*	27.67

CONSOLIDATED

Sr. No.	Particulars	CONSOLIDATED				
		Quarter Ended		Six Months Ended		Year Ended
		30.09.2020 Unaudited*	30.09.2019 Unaudited*	30.09.2020 Unaudited*	30.09.2019 Unaudited*	31.03.2020 Audited*
1	Total Income from Operations	5,350.23	5,050.66	8,272.89	10,155.38	20,211.25
2	Net Profit for the period (before Exceptional items)*	1,145.52	852.25	1,451.28	1,877.49	3,833.99
3	Net Profit for the period before tax*	1,145.52	852.25	1,451.28	1,877.49	3,833.99
4	Net Profit for the period after tax	851.90	842.14	1,071.51	1,514.23	2,774.19
5	Total Comprehensive Income for the period	890.02	849.52	1,060.33	1,522.53	2,832.50
6	Paid-up Equity Share Capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95.92	95.92	95.92
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date	-	-	-	-	10,034.24
8	Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹) ("not annualised")	8.66*	8.58*	10.93*	15.42*	28.20

Refer note 2
* Includes share of profit of associate.

NOTES:
1. The above is an extract of the detailed format of Statement of Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results of this extract were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 22nd October, 2020. The full format of the Statement of Standalone and Consolidated Financial Results are available on the Company's website (<https://www.asianpaints.com/more/investors/financial-results.html>) and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).

2. The Standalone and Consolidated Financial Results, for the quarter and six months ended 30th September, 2020 and 30th September, 2019 have been audited and subjected to limited review respectively, by the auditors. The auditors have expressed an unmodified opinion on the audit and limited review. The Standalone and Consolidated Financial Results, for the year ended 31st March, 2020 have been audited by the auditors. The auditors have expressed an unmodified opinion on the audited financial results.

FOR AND ON BEHALF OF THE BOARD
Sd/-
AMIT SYNGLE
MANAGING DIRECTOR & CEO
DIN : 07232566
Place: Mumbai
Date: 22nd October, 2020

